




प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर

डॉ. प्रशांत निकुंभे, डॉ. निशांत देशमुख,
डॉ. आर. जी. सोमकुंवर



द्राक्ष बागेमध्ये सध्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे. एप्रिलछाटणी नंतर सुरुवातीचे ४० दिवस आणि ऑक्टोबर छाटणी केल्यावर मण्यात पाणी उतरल्यानंतर ते काढणीपर्यंत प्लॅस्टिक क्राॅप कव्हरचा वापर फायदेशीर ठरतो.

प्लॅस्टिक आच्छादनाचे फायदे

- फळकुज, फळांचे कॅंकिंग, डाऊनी मिल्ड्यूची तीव्रता इत्यादी समस्या कमी होतात.
- हवामान बदलांची तीव्रता कमी झाल्याने साखर

उतरण्यास अडचण येत नाही.

- मणी कुरकुरीत व दर्जेदार तयार होण्यात मदत होते.
- गुणवत्तापूर्ण निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन.
- संजीवकांचा वापर अल्प प्रमाणावर होतो.
- तापमान संतुलित राखले जात असल्याने फळाच्या वाढीसाठी चालना मिळते.
- पानांच्या आकारात वाढ होते. त्यामुळे अन्न तयार करण्याची क्षमता वाढते.
- सूर्यापासून येणारी अतिनिल किरणे फिल्टर होऊन आत जातात.
- बऱ्याचवेळा प्लॅस्टिक पेपरचा वापर केलेल्या बागेत भुरीसाठी पोषक वातावरण तयार होते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गरजेनुसार

बुरशीनाशकांच्या फवारण्या कराव्यात. पोंगा अवस्थेतील बागेत स्पर्शजन्य बुरशीनाशके आणि

आवश्यकतेनुसार आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर करावा.



प्लॅस्टिक आच्छादनामुळे पावसाळी स्थितीतही द्राक्ष बागेत विविध कामे करणे शक्य होते.

द्राक्ष

<p>पोंगा अवस्थेमध्ये वेस्पाचे रिजल्ट</p>	<p>डाऊनी मिल्ड्यू</p>	<p>पावडरी मिल्ड्यू</p>	<p>मण्यांचा आकार</p>	<p>पाकळ्यातील अंतर</p>
<p>दॅश्या बुरशीनाशक</p>	<p>स्तेयर प्रो किटकनाशक</p>	<p>झेनेक्स बुरशीनाशक</p>	<p>इंडोटॉप क्लोथिवानिडीन ५०% डब्लू डी जी</p>	<p>केसी अॅमिनो ऑसिड</p>
<p>प्रमाण : ९ ते ११ दिवस करपा व घड फिरू नये म्हणून ८० मिली/२०० लिटर पाणी फवारणी</p>	<p>प्रमाण : उडद्या व हिरवे तुडतुडे : फवारणी - १ मिली/लि. मितली बग व खोड किड : ड्रॅपिंग - १.२५ ते २ मिली/वेल फवारणी / ड्रॅपिंग</p>	<p>प्रमाण : २०० मिली प्रति एकर फवारणी</p>	<p>प्रमाण : उडद्या व हिरवे तुडतुडे : फवारणी - ०.२५ ग्रॅम/लि. मितली बग व खोड किड : ड्रॅपिंग - ०.२५ ते ०.५० ग्रॅम/वेल फवारणी / ड्रॅपिंग</p>	<p>प्रमाण : २ मिली प्रति लिटर फवारणी / ड्रॅपिंग</p>

CSP चा लोगो पाहूनच खरेदी करा. Pinole Pub.